



MANVIJAY DEVELOPMENT COMPANY LIMITED

Reg. Office No. 701/B, 7th Floor, Plantinum Arcade, J.S.S. Road, Near Girgaon Church, Charni Road,
Mumbai - 400004. Maharashtra | Email: manvijaydcl@yahoo.com | Website: www.manvijay.com
Tel.: 022 - 23614144 | CIN : L45208MH1982PLC264042

Date: 08th September, 2017

To,

The Bombay Stock Exchange Limited
Department of Corporate Services,
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai- 400001

The Listing Department
The Calcutta Stock Exchange Limited
7 Lyons Range,
Kolkata - 700001.

Re: Manvijay Development Company Ltd (BSE/CSE script code: 538970/023105).

Sub: **Compliance under Regulation 47 of SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("Listing Regulations").**

Ref: **Notice of Annual General Meeting, Remote e-voting information and Book Closure.**

Dear Sir,

Pursuant to the regulation 47 of SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("Listing Regulations"), please find enclosed copies of the Newspaper advertisement published in the **Dainik Mumbai Lakshadeep** on Friday, 08 September, 2017, in respect of the following:

- i) Confirmation of completion of dispatch of Annual Report for the FY 2016-2017 to the shareholders;
- ii) Particulars of the remote e-voting for the 35th Annual General Meeting;
- iii) Notice of Book closure under section 91 of the Companies Act, 2013.

Kindly take the same on record

The Newspaper advertisement is also available on the website of the Company at the www.manvijay.com

Kindly disseminate this information on your website.

Yours Faithfully

For Manvijay Development Company Limited

Authorised Signatory



Encl: Dainik Mumbai Lakshadeep- newspaper cutting.

मुंबई, शुक्रवार, दि. ८ सप्टेंबर २०१७

Public Notice

TAKE NOTICE of that I Mrs Nazma Khan, Advocate, having office at Shop No-32, Kedy Shopping Centre, Bagnpada, Mumbai-08, is authorize for my clients Mr. Bonnie Dominic D'souza, Mr. Francis Sebastian Dsouza, Mrs Jennifer M. Pinto & Mr Leo Anthony D'souza, to serve the said notice, to the Public at large that, Flat No-2972, 1st floor, Building No-99, Ghatkopar Anand Kulir Co-op. Hsg. Soc. Ltd, Pantnagar, Ghatkopar (E), Mumbai-400075, originally allotted to Mr Sebastian Alexander D'souza by MHADA, after his death was transferred in the name of Mrs Carmen Sebastian D'souza in the year 2011. In the year 2016, after the demise of Mrs Carmen S. D'souza, the above flat was transferred in the name of Mr.Bonnie Dominic D'souza, Mr. Francis Sebastian Dsouza, Mrs Jennifer M.Pinto & Mr Leo Anthony D'souza, they being the legal representative, the said flat is now in process of sale, to Ms Nutan Desai.

Sd/-
Adv Nazma Khan
Contact No.23096866

मीडिया सॅवी (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल४७१२०एमएच१९८७पीएलसी४२८१९
नोंद.कार्यालय: ३०६, मेकर व्हर्स ५, नरीन पॉइंट, मुंबई, महाराष्ट्र-४०००२१.
दूर:- ९८२७४२४२४, ई-मेल: mediasavvyindialimited@gmail.com

३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार ३० सप्टेंबर, २०१७ रोजी सकाळी १०.००वा. कंपनीचे नोंदीगृहीत कार्यालय ३०६, मेकर व्हर्स ५, नरीन पॉइंट, मुंबई, महाराष्ट्र-४०००२१ या ठिकाणी सन २०१६-२०१७ करिता वार्षिक अहवालासह सध्याच्या पाठविल्यात आलेल्या एजीएम सूचना आणि ई-वोटिंग प्रक्रियेत नमुद व्यवसायावर विमर्श करण्याकरिता होणार आहे आणि वित्तराणी प्रक्रिया ५ सप्टेंबर, २०१७ रोजी पूर्ण करण्यात आली आहे. सदस्यांना विहित पद्धतीने त्यांच्या नोंद पत्त्यावर वार्षिक अहवाल पाठविल्यात आलेला आहे. सदस्यांना निवेत्ती आहे की, त्यांनी त्यांचा ई-मेल कंपनी /आरटीएफके नोंद करवा जेणेकरून वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपात पाठविता येईल.

येथे सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११ सहाय्यतिा कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार ३१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त सोमवार २५ सप्टेंबर, २०१७ ते शनिवार ३० सप्टेंबर, २०१७ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक, लाभांशी मालकांचे नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहाय्यतिा कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार सूचित करण्यात येत आहे की, एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी विद्युत स्वरूपाने अर्थात रिमोट ई-वोटिंगने नेमून लिव्हुरीज्जिटी डिव्हाइझिटी लिमिटेड (एनएसडीएल)ची कंपनीने सुविधा दिलेली आहे. आवश्यक ताशील खालीलप्रमाणे:

- २३ सप्टेंबर, २०१७ रोजी वास्तविक किंवा डिमिट स्वरुपात मागधाराण असण्याच्या सदस्यांना एजीएममध्ये मतदान किंवा रिमोट ई-वोटिंगने मतदानाची सुविधा दिलेली आहे.
- रिमोट ई-वोटिंग कालावधी २६ सप्टेंबर, २०१७ रोजी सका.१०.००वा प्रांम होईल.
- रिमोट ई-वोटिंग कालावधी २९ सप्टेंबर, २०१७ रोजी सांय.५.००वा समात होईल आणि तद्नंतर रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल.
- एजीएम सूचना वितरणानंतर जर कोणी व्यक्ती कंपनीच्या सदस्य झाला असल्यास आणि/किंवा निश्चित तारीख २३ सप्टेंबर, २०१७ रोजी मागधाराण घेतली असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in किंवा mediasavvyindialimited@gmail.com वर निवेत्ती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यासूचित नोंद असल्यास त्यांनी ई-वोटिंगने मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.
- एजीएमची सूचना कंपनीच्या www.mediasavvyindialimited.com वेबसाईटवर व एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

विद्युत स्वरूपाने मतदानाबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्य/लाभांशी मालकांनी कृपया संपर्क शी. नितेश वाघवांनी, नंवार, मीडिया सॅवी (इंडिया) लिमिटेड, ६४-बी, प्रेम नगर, इंदौर-४६४२००१९, मध्यप्रदेश, दूर:- ९८२७४२४२४, ईमेल: mediasavvyindialimited@gmail.com

संचालक मंडळाच्या आदेशाबब्वे

सही /-
आमप्रकाश वाघवांनी
वित्तांक: ०७.०९.२०१७
ठिकाण: मुंबई

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल४४२००एमएच१९८७पीएलसी३०३७८९
नोंद.कार्यालय: ५०७, लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रील इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर:- ०२२-२६३३५५८३ ई-मेल: netlink@easy2source.com वेबसाईट: www.nsdl.co.in

३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार ३० सप्टेंबर, २०१७ रोजी सका.१०.००वा. कंपनीचे नोंदीगृहीत कार्यालय ५०७, लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रील इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ या ठिकाणी सन २०१६-२०१७ करिता वार्षिक अहवालासह सध्याच्या पाठविल्यात आलेल्या एजीएम सूचना आणि ई-वोटिंग प्रक्रियेत नमुद व्यवसायावर विमर्श करण्याकरिता होणार आहे आणि वित्तराणी प्रक्रिया ५ सप्टेंबर, २०१७ रोजी पूर्ण करण्यात आली आहे.

सदस्यांना विहित पद्धतीने त्यांच्या नोंद पत्त्यावर वार्षिक अहवाल पाठविल्यात आलेला आहे. सदस्यांना निवेत्ती आहे की, त्यांनी त्यांचा ई-मेल कंपनी /लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर कॉर्पोरेट सर्विसेस प्रा.लि.कडे नोंद करवा जेणेकरून वार्षिक अहवाल विद्युत स्वरूपाने पाठविता येईल.

येथे सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११ सहाय्यतिा कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार ३१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त सोमवार २५ सप्टेंबर, २०१७ ते शनिवार ३० सप्टेंबर, २०१७ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक, लाभांशी मालकांचे नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहाय्यतिा कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार सूचित करण्यात येत आहे की, एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी विद्युत स्वरूपाने अर्थात रिमोट ई-वोटिंगने नेमून लिव्हुरीज्जिटी डिव्हाइझिटी लिमिटेड (एनएसडीएल)ची कंपनीने सुविधा दिलेली आहे. आवश्यक ताशील खालीलप्रमाणे:

- २३ सप्टेंबर, २०१७ रोजी वास्तविक किंवा डिमिट स्वरुपात मागधाराण असण्याच्या सदस्यांना एजीएममध्ये मतदान किंवा रिमोट ई-वोटिंगने मतदानाची सुविधा दिलेली आहे.
- रिमोट ई-वोटिंग कालावधी २६ सप्टेंबर, २०१७ रोजी सका.१०.००वा प्रांम होईल.
- रिमोट ई-वोटिंग कालावधी २९ सप्टेंबर, २०१७ रोजी सांय.५.००वा समात होईल आणि तद्नंतर रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल.
- एजीएम सूचना वितरणानंतर जर कोणी व्यक्ती कंपनीच्या सदस्य झाला असल्यास आणि/किंवा निश्चित तारीख २३ सप्टेंबर, २०१७ रोजी मागधाराण घेतली असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in किंवा netlink@easy2source.com वर निवेत्ती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यासूचित नोंद असल्यास त्यांनी ई-वोटिंगने मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.
- एजीएमची सूचना कंपनीच्या www.nsdl.co.in वेबसाईटवर व एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

विद्युत स्वरूपाने मतदानाबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्य/लाभांशी मालकांनी कृपया संपर्क शी. नितेश मोदी, नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड, ५०७, लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रील इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३, दूर:- ९१-२२-२६३३५५८३/२६३३५५८४, ईमेल: netlink@easy2source.com

संचालक मंडळाच्या आदेशाबब्वे

सही /-
श्री. नितेश मोदी
वित्तांक: ०७.०९.२०१७
ठिकाण: मुंबई

मनविजय डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड

सीआयएन: एल४५०८एमएच१९८२पीएलसी६४०२२
नोंद.कार्या.: युनित क्र. ७०१, ज्वा मजला, प्लॉट ९६/८८, प्लॉटिगम ऑफिस, जे.एस.एस. रोड, सेन्ट्रल प्लाझा सिनेमा, कर्नी रोड, सिनेमा, मुंबई-४००००८, ईमेल: manvijaydc1@yahoo.com

३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की,

- कंपनीच्या सदस्यांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. २९ सप्टेंबर, २०१७ रोजी सका. १०.०० वा. शी अनुमनय कर खंड दरम्यान, घस स्ट्रीट कम्युनिटी हा ठिकाण, क्र. ५/६, खोली क्र. १, मुंबई कॉलनी, गुल्म स्कॅन सभाग, ४०००८१ (प.), मुंबई-४००००८ या ठिकाणी होणार आहे.
- ३५व्या एजीएम सूचनेची व निवेत्ती वर्ष २०१६-१७ करिता कंपनीच्या वार्षिक अहवालाची विद्युत पत्र ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिव्हाइझिटी सहभागीनाराकडे नोंद आहेत त्यांना ई-मेल पाठविल्यात आला आहे. अन्य इतर सर्व सदस्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर विहित पद्धतीने वास्तविक प्रती पाठविल्यात आले. ३५व्या एजीएमची सूचना व निवेत्ती वर्ष २०१६-१७ सप्टेंबर २२ रोजी सका.१०.०० वा.समाप्त होईल (६) सदस्य तारीख व वेळेनंतर विद्युत स्वरूपाने मतदान मान्य असणार नाही (७) ३५व्या एजीएमची सूचना कंपनीच्या www.manvijay.com व सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. (क) काही सर्व सदस्यास सदस्यांनी www.evotingindia.com या डाऊनलोड सेव्हानंतर उपलब्ध होव व एनएसएल नेमून देत घ्यावी किंवा शी. हेडव्ज सखानी, सहकाय व्यवस्थापक किंवा शी. केन्सलीन कुटोडी, ज्येष्ठ व्यवस्थापक, सेन्ट्रल डिव्हाइझिटी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)कडे कळवावे कि helpdesk.evoting@cdslindia.com वर झेल करावी (क) कोण व्यक्तिने निश्चित तारखेला अवित २२ सप्टेंबर, २०१७ रोजी सदस्यत्व घेतले असे व भागधाराण घेतली असेल त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com या वेबसाईटवर कळवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि सदस्य हा डेपॉझिट/करिता सीडीएसएलसह यासूचित नोंद असेल तर त्यांनी रिमोट ई-वोटिंगने मत देण्याकरिता त्यांचा विधिमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा. (ह) समेत उपस्थित सदस्यांकरिता बॅलेट पेपर (ज) पेपर पेवरेने मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि (ग) रिमोट ई-वोटिंगने मत दिव्यातूनही सदस्यास सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

- २२ सप्टेंबर, २०१७ रोजी वास्तविक किंवा डिमिट स्वरुपात मागधाराण असण्याच्या सदस्यांना सेन्ट्रल डिव्हाइझिटी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ज्या विद्युत मतदान प्रणालीने ३५व्या एजीएमच्या सूचनेत नमुद प्रमाणे साधारण व विशेष व्यवसायसंघर्षात त्यास मत देता येईल. सदस्यांना सूचित करण्यात येत आहे की (क) वार्षिक अहवाल, ३५व्या एजीएमची सूचना व इतर दस्तऐवज ६ सप्टेंबर, २०१७ रोजी वास्तविक/विद्युत स्वरूपाने निवेत्ती करेल आहेत. (ख) विद्युत स्वरूपाने मतदान २६ सप्टेंबर, २०१७ रोजी सका.१०.००वा. प्रांम होईल (क) विद्युत स्वरूपाने मतदान २८ सप्टेंबर, २०१७ रोजी सांय.५.००वा. समाप्त होईल (६) सदस्य तारीख व वेळेनंतर विद्युत स्वरूपाने मतदान मान्य असणार नाही (७) ३५व्या एजीएमची सूचना कंपनीच्या www.manvijay.com व सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. (क) काही सर्व सदस्यास सदस्यांनी www.evotingindia.com या डाऊनलोड सेव्हानंतर उपलब्ध होव व एनएसएल नेमून देत घ्यावी किंवा शी. हेडव्ज सखानी, सहकाय व्यवस्थापक किंवा शी. केन्सलीन कुटोडी, ज्येष्ठ व्यवस्थापक, सेन्ट्रल डिव्हाइझिटी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)कडे कळवावे कि helpdesk.evoting@cdslindia.com वर झेल करावी (क) कोण व्यक्तिने निश्चित तारखेला अवित २२ सप्टेंबर, २०१७ रोजी सदस्यत्व घेतले असे व भागधाराण घेतली असेल त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com या वेबसाईटवर कळवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि सदस्य हा डेपॉझिट/करिता सीडीएसएलसह यासूचित नोंद असेल तर त्यांनी रिमोट ई-वोटिंगने मत देण्याकरिता त्यांचा विधिमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा. (ह) समेत उपस्थित सदस्यांकरिता बॅलेट पेपर (ज) पेपर पेवरेने मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि (ग) रिमोट ई-वोटिंगने मत दिव्यातूनही सदस्यास सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.
- येथे सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार वार्षिक सभांशी निमित्त शुक्रवार २२ सप्टेंबर, २०१७ रोजी शुक्रवार २९ सप्टेंबर, २०१७ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.
- ई-वोटिंग आणि एजीएममध्ये घेतलेले वोट व पदसंयंकरित्या संचालनाकरिता तपासालिप्त म्हणून शी. माटीनो कराओ आणि यांच्या गॅलॅक्सीओ श्रौचिने शिबेली शिबेली यांची नियुक्त करण्यात आली आहे.

मंडळाच्या आदेशाबब्वे
मनविजय डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडकरिता
सही /-
शिवकुमार वैशी
कंपनी सचिव

वित्तांक: ७.०९.२०१७
ठिकाण: मुंबई

एरिस इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन: एल२९३०एमएच१९९५पीएलसी२४६६६७
नोंद.कार्यालय: १२२, बी अन्सा इंडस्ट्रील इस्टेट, साकीविहार रोड, साकीनाका, अंधेरी (प.), मुंबई-४०००७२.
सूचना

२२वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंगची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार २६ सप्टेंबर, २०१७ रोजी सका.११.००वा. १२२, बी अन्सा इंडस्ट्रील इस्टेट, साकीविहार रोड, साकीनाका, अंधेरी (प.), मुंबई-४०००७२ या ठिकाणी सन २०१६-२०१७ करिता वार्षिक अहवालासह सध्याच्या (नोंदीगृहीत टपाल/ईमेल) पाठविल्यात आलेल्या एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्श करण्याकरिता होणार आहे. येथे सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११ सहाय्यतिा कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम १०(१) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त मंगळवार १९ सप्टेंबर, २०१७ ते मंगळवार २६ सप्टेंबर, २०१७ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक, लाभांशी मालकांचे नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहाय्यतिा कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० नुसार सूचित करण्यात येत आहे की, एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी विद्युत स्वरूपाने अर्थात रिमोट ई-वोटिंगने नेमूनले सुविधा दिलेली आहे. कंपनी कायदा २०१३ आणि त्यातील नियमांअंतर्गत आवश्यक ताशील खालीलप्रमाणे:

- १९ सप्टेंबर, २०१७ रोजी वास्तविक किंवा डिमिट स्वरुपात मागधाराण असण्याच्या सदस्यांना एजीएममध्ये मतदान किंवा रिमोट ई-वोटिंगने मतदानाची सुविधा दिलेली आहे.
- रिमोट ई-वोटिंग कालावधी शनिवार २३ सप्टेंबर, २०१७ रोजी सका.१०.००वा प्रांमच होईल आणि सोमवार २५ सप्टेंबर, २०१७ रोजी सांय.५.००वा समात होईल आणि तद्नंतर सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल.
- मत देण्याची प्रक्रिया तपशील एजीएमच्या सूचनेत नमुद आहे जे कंपनीच्या <http://aristainformation.in> वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना सभेत तरतुद करण्यात येणाऱ्या मतदान पत्रकेतून त्यांचे मत देता येणार नाही आणि सभेत उपस्थित असणाऱ्या ज्या सदस्यांनी ई-वोटिंगने मत दिलेले नाही त्यांना पोटनिर्ण एजीएममध्ये मत देता येईल.
- कोणा व्यक्तिने निश्चित तारखेला सदस्यत्व घेतले असेल व भागधाराण घेतली असेल त्यांनी वार्षिक अहवालात नमुदप्रमाणे पाठविलेले कंपनी निवेधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी यांच्याकडून सिक्रेन्स नंबर प्राप्त करावा.
- रिमोट ई-वोटिंगकरिता प्रश्न/तक्रारी असल्यास सीडीएसएल, पी.जे. टॉर्करी, १६वा मजला, दलाल स्ट्रीट, कोट, मुंबई-४००००९, दूर:- १८०२००५५३३, ईमेल: helpdesk.evoting@cdslindia.com

एरिस इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

सही /-
पवन तिवरेबाब
व्यवस्थापकीय संचालक

PS IT INFRASTRUCTURE & SERVICES LIMITED
CIN: L72900MH1982PLC027146
Regd. Off: Office No. 308, B2B Agarwal Centre, Near Malad Industrial Estate, Kanchpada, Malad west Mumbai Mumbai City MH 400064 IN
Tel: 022-26791790 **Fax:** 022-26791790 **E-mail:** psitinf@psitinf.com
Website: www.psitinfrastructure.com

NOTICE

NOTICE is hereby given that the Thirty Fifth Annual General Meeting (AGM) of the Members of PS IT Infrastructure & Services Limited will be held on **Friday, 29th September, 2017** at 11.00 A.M. at the registered office of the Company at Office No. 308, B2B Agarwal Centre, Near Malad Industrial Estate, Kanchpada, Malad west Mumbai –400064, Maharashtra, India, to transact the businesses as mentioned in the Notice convening the AGM dated **05th September, 2017** which has been dispatched to the Members on **07th September, 2017**, accompanied by the Audited Financial Statements as at 31st March, 2017 together with the Reports of Directors' and Auditors' thereon.

Notice is also hereby given that, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain close from **20th day of September, 2017 to 22nd Day of September, 2017** (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

Notice is also hereby given that, Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015, all the members of the Company are hereby informed that:

- The Company is providing its members facilities to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the Annual General Meeting of the Company, through electronic voting system (Remote e-voting).
- The Company has engaged the services of Central Depository Services Limited (CDSL) as the Agency to provide Remote e-voting facility.
- The communication relating to Remote e-voting inter alia containing detailed guide along with a copy of the Notice convening the meeting has been dispatched to the Members. This communication and Notice are available on the website of the Company at www.psitiinfrastructure.com and on the website of CDSL at <https://www.evotingindia.com>
- The Remote e-voting period will commence on 26th day of September, 2017 from 9.00 A.M. onwards and ends on 28th day of September, 2017 at 5.00 P.M.
- The Remote e-voting will be disabled by CDSL beyond 5.00 P.M. on 28th September, 2017.
- Any person whose name appears in the register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e., 22nd September, 2017, only shall be entitled to avail the facility of e-voting as well as voting at the meeting.
- Any person who becomes member of the Company after dispatch of the notice of the meeting and holding shares as of the cut-off date i.e., 22nd September, 2017 may download the communication relating to e-voting, inter alia containing detailed guide along with the notice convening the meeting from CDSL website at <https://www.evotingindia.com> or from the website of the Company at www.psitiinfrastructure.com for due reference for e-voting procedure.
- Members who cast their vote by Remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.
- The facility for voting through physical ballot shall be made available at the meeting and the members attending the meeting who have not cast their vote through e-voting shall be able to vote at the meeting through physical ballot.
- In case of any query or issues regarding Remote e-voting, members may refer to Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and Remote e-voting user manual for members available on the help section of <https://www.evotingindia.com> or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com

For PS IT INFRASTRUCTURE & SERVICES LTD

Mr. Kawaral Ojha

Sd/-

Managing Director

DIN 07459363

Place: Mumbai
Date: 06th September, 2017

CyberTech

CYBERTECH SYSTEMS AND SOFTWARE LIMITED
CIN: L72100MH1995PLC084788
Regd. Off.: CYBERTECH HOUSE, B-63/64-65-MIDC, ROAD NO. 21/34, J.B. SAWANT MARG, WAGLE ESTATE, THANE (WEST), MAHARASHTRA – 400604
C- 022 - 2583 4643 / F- 022 2583 2574

E-mail ID: cssi.investors@cybertech.com | **Web:** www.cybertech.com
NOTICE OF 21ST ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE
Notice is hereby given that the Twenty-second (22nd) Annual General Meeting (AGM) of **Cyber-Tech Systems and Software Limited** (the "Company") will be held on **Thursday, September 28, 2017** at **04.00 P.M.** (IST) at **Cyber-Tech House, Plot No. B-63/64/65, Road No. 21/34, J.B. Sawant Marg, MIDC, Wagle Estate, Thane – 400604**, to transact the business as mentioned in the Notice of the AGM, which has been posted to all Members at their Registered Addresses or to the email IDs provided by them, together with the Annual Report. A copy of the same is made available on the website of the Company www.cybertech.com and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) www.evotingindia.com.

Pursuant to Section 91 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 22, 2017 to Thursday, September 28, 2017 (both days inclusive) for the purpose of 22nd Annual General Meeting (AGM) and payment of dividend (if any). Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote at the AGM by electronic means and the business may be transacted through remote e-voting services provided by CDSL, on all resolutions set forth in the Notice. The voting rights of Members shall be in proportion to the shares held by them, as on the cut-off date i.e. Thursday, September 21, 2017.

Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after September 04, 2017 i.e. the date considered for dispatch of physical AGM Notice along with Annual Report and holding shares as of on the cut-off date i.e. September 21, 2017 may obtain the login ID and password by sending a request in e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com by mentioning your Folio/DPI ID and Client ID No. or may visit link: <https://www.evotingindia.com/ContactUs.jsp> for more details. The members may note that:

a) The remote e-voting period shall: Commence: **On Monday, September 25, 2017 at 9.00 a.m. End: On Wednesday, September 27, 2017 at 05.00 p.m.**
b) Once a vote is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently.
c) The facility for voting through ballot shall be made available at the AGM for the members who have not cast their vote by remote e-voting; and
d) The members who have cast their vote through remote e-voting shall not be entitled to cast their vote again. If a member casts votes by both the modes, then voting done through remote e-voting shall prevail and Ballot shall be treated as invalid. In case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads section of <http://www.evotingindia.com> or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com.

Subject to the applicable